

Regd.Office & Plant. Plot No. C-12, M.I.D.C. Area, Ambad, Nashik-422 010. Maharashtra, INDIA.

 Tel
 : (0253)
 2382118

 TaleFax
 : 91-0253-2382528

 Website
 : www.hhardys.com

 CIN
 : L29300MH1982PLC028498

Hindustan Hardy Limited

(Formerly known as Hindustan Hardy Spicer Limited)

Date: 07th September, 2021

To, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai-400001

Scrip Code: 505893

Subject: Newspaper Advertisement regarding 39th Annual General Meeting to be held on 29th September, 2021 through video conference (VC) /other Audio Means (OAVM), Remote E-voting information and book closure.

Dear Sir,

Enclose herewith are the copies of Newspaper Advertisement published for giving Notice of the 39th Annual General Meeting of the Company to be held on Wednesday 29th September 2021. The Notice published in "The Free Press Journal (English Language) and Navashakti (Marathi language) on Tuesday 07th September, 2021.

We request you to please take on your records

For Hindustan Hardy limited

Qunita.

Sunita Nisal Company Secretary

Encl: As above

FEDERAL BANK

Goregaon Branch Onyx Bldg., Ground Floor, S. V. Road, Goregaon West, Mumbai-400104, Phone No. 022-28776115/18 Email ID : bbyk@federalbank.co.in

GOLD LOAN - SALE NOTICE

Notice is hereby given for the information of all concerned and public in general that Gold Ornaments pledged with branch Goregaon of THE FEDERAL BANK LTD., in the under mentioned Gold Loan Account which was/were overdue for redemption and which has/have not been redeemed so far in spite of repeated notices, will be sold by private sale if it is not closed on or before 08/09/2021.

List of acco	ounts
Account No.	Name
15386100023189	P. N. SAJEEV
15386100023619	P. N. SAJEEV
	Sd/-

Senior Manager Br Goregaon



NINFORMATION REGARDING THE ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules made thereunder and General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April 2020 and General Circular no. 02/2021 dated 13th January, 2021 issued by Ministry of Corporate Affairs, the Annual General Meeting ('AGM') of the members of Dhanlaxmi Cotex Limited will be held on Wednesday, September 29, 2021 at 1:00 P.M through video conferencing facility without any physical presence of members. The process of participation in the AGM will be provided in the Notice of the AGM.

The AGM Notice is also available on the website of the company at http://www.dfl.net.in/ docs/annual1920.pdf and on the website of Bombay Stock Exchange at www.bseindia.com. No hard copies of the notice will be made available to the Members

Manner to register/update email addresses

Members who have not registered their e-mail address with the Company or their Depository Participant are requested to register their e-mail address in the following

For Physical Shareholders

Send Scanned copy of the following documents by email to: shwetas@bigshareonline.com keeping cc to: cscompliance@dfl.net.in

a. A signed request letter mentioning your name, folio number and complete address

b. Self-attested scanned copy of the PAN Card, and

c. Self-attested scanned copy of any document (such as Aadhaar card, Driving Licence, Election Identity card, Passport) in support of the address of the Members as registered with the Company.

For Electronic Shareholders

The shareholders holding shares in electronic mode are also requested to register/ update their email address. Permanent Account Number (PAN) and Bank Account details with the Depository Participant where their respective dematerialised accounts are maintained.

The remote e-voting as well as e-voting at the AGM on the proposals contained in the Notice of the AGM will be conducted on the e-voting system to be provided by the Company. The details of the e-voting system and process of e-voting is specified in the Notice of the 29th AGM. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID, can access the details of e-voting system and vote on the e-voting system as per the procedure which will be mentioned in the AGM Notice

This newspaper intimation will also be available on the on the website of BSE Limited at www.bseindia.com

	For Dhanlaxmi Fabrics Limit	
	Sd/-	
Date: September 06, 2021	Vishnu Thaker	
Place: Thane	(Company Secretary	



Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of Section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in gazette on 9th April, 1998; Whereas, in view of the provision of Section 3C (1) of the

Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as "Slum Rehabilitation Area"

Therefore, in view of the said provision of Section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971, I, the undersigned, hereby declare the area shown in Schedule as "Slum Rehabilitation Area". Now the said area is open to submit Scheme of Slum Rehabilitation as per regulation 33(10) of Development Control & Promotion Regulation, 2034 of Greater Mumbai. Schedule

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the General Public that We, M/s. Lakhi Ram Lube Centre., Intending to offer our property described herein below as a mortgage to HDFC Bank Ltd., by way of security to secure the banking facility granted to us., by the said HDFC Bank Ltd.

DESCRIPTION OF THE PROPERTY :-

Plot No. A-38/4 admeasuring 5140.60 sq.mtrs. in the Patalganga Industrial Area within Village limits of Kaire, TalukaKhalapur, District Raigad and bounded as follows :-

Sr. No.	Sr. No. Name of Documents					
It is further notified that the following Original Documents pertaining to above referred property is misplaced/not available/not traceable, which are as under :						
On or to	owards the West	(MIDC Road			
On or to	owards the East	(-1	Plot No. A-38/3			
On or to	owards the South	(-1)	Plot No. A-39			
On or to	owards the North	(-	MIDC Road			

	Original Lease dated 14.01.1988 between MIDC and M/s.
	Vivilon Textile Industries Pvt. Ltd.
2	Original Possession Letter issued by MIDC in the name of M/s

	Lakhi Ram Lube Centre
3	Original Occupancy Certificate issued by MIDC
4	Original Commencement Certificate issued by MIDC
5	Original Tree Plantation Certificate issued by MIDC
6	Original Layout Plan of the property

If any person/persons or institutions claim to have any charge, encumbrance, right, interest or entitlement of whatsoever nature over the said property or any part thereof, they should make known the same in writing along with supporting document and evidence thereof to M/s Bejai and Co., Advocates and Notary having their Office at 102, 1st floor, Bldg No. 28, Harsh Vihar, Sector 1, Shanti Nagar, Mira Road (E), Thane 401 107; within 14 days from the date of publication of this notice, failing which the mortgage with HDFC Bank Ltd., shall be complete without reference to any such claim. right, interest, charge, encumbrance or any other right or entitlement of whatsoever nature of anyone.

M/s. Lakhi Ram Lube Centre

PUBLIC NOTICE

Place :- Mumbai

Date :- 07.09.2021

Notice is hereby given that M/s. AAKASH DEVELOPERS, (PAN NO.AALFA1452F), a Partnership Firm duly registered under the provisions of Indian Partnership Act, 1932, having its registered office at 2nd floor, Rosa Vista, Opp. Suraj Water Park, Ghodbunder Road Thane (West) -400615 have represented to my clients that (a) by diverse registered Agreements, they have acquired developmen ights in respect of various properties more particularly described in the First Schedule hereunder written and (b) by virtue of registered Sale/Conveyance Deed, they have acquired the ownership rights in respect of property more particularly described in the Second Schedule hereunder written (hereinafter collectively referred to as "Said Property"). The said M/s. Aakash Developers have agreed to sell the said Property to my client and further I have been instructed by my client to investigate the title as well as development rights of the said M/s. Aakash Developers to the said Property.

Any person or persons having any claim, demand or share in respec of the said property or any part thereon either by way of sale, lease sub-lease, tenancy, leave and license, development right, mortgage charge, lien, gift, exchange, release, trust, maintenance, bequest inheritance, possession, occupation, Memorandum of Understanding arrangement, easement, beneficial interest or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at his office at A-501, Raunak Tower, Opp. Saraswa Bank, B.P.D. Lane, Naupada, Thane 400 602 within a period of 14 days from the date of publication of this notice together with supporting documents duly notarized as true copy, failing which, claims and/or demand if any, shall be deemed to have been waived and/o abandoned.

THE FIRST SCHEDULE ABOVE REFERRED TO

ALL THOSE pieces and parcels of land bearing the Survey No.12 Hissa No.6 admeasuring 450 sq. mtrs., Survey No.121 Hissa No.7 admeasuring 450 sq. mtrs., Survey No.120 Hissa No.13 admeasuring 1,530 sq. mtrs., Survey No.120 Hissa No.7/3 admeasuring 430 sq mtrs., Survey No.121 Hissa No.4 admeasuring 1,780 sq. mtrs., Survey No.121 Hissa No.5 admeasuring 430 sq. mtrs., Survey No.121 Hissa No.8 admeasuring 546.38 sq. mtrs., Survey No.121 Hissa No.9 admeasuring 1.370 sq. mtrs., Survey No.122 Hissa No.8 admeasuring 5,700 sq. mtrs. situate, lying and being at village Kolshet, Taluka 8 District Thane, Registration and Sub- Registration District Thane and within the local limits of the Thane Municipal Corporation.

THE SECOND SCHEDULE ABOVE REFERRED TO

ALL THOSE pieces and parcels of land bearing Survey No.121 Hissa No.3 admeasuring 1,060 sq. mtrs., Survey No.140 Hissa No.8 admeasuring 2,070 sq. mtrs. and Survey No.122 Hissa No.7 admeasuring 4,100 sq. mtrs., situate, lying and being at village Kolshet Taluka & District Thane, Registration and Sub- Registration Distric Thane and within the local limits of the Thane Municipal Corporation. Dated this 07th day of September, 2021.



THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | TUESDAY | SEPTEMBER 7, 2021

किंमत ३ रुपये

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we have been instructed by my clients Norhoe is needy given that we have been instuded by my cheffs to investigate the title of M/s Krishna Developers, now known as M/ s. Krishna Developers Pvt. Ltd a company incorporated under the provisions of Companies Act, 1956/2013 having its registered office at 508, Gundecha Chambers, N. M. Road, Fort, Mumbai-400023 and Branch Office at 7th Floor, Corporate Centre, A. K. Road, Andheri Content of Co (East), Mumbai 400 059, acting through its Director Mr. Vijay Khetan ("Owner"), in respect of the development rights certificate bearing Folio No. TDR/S08/Park-4/0002/13 and Certificate No. 249 ("DRC") dated 21.09.2017 issued by Municipal Corporation of Thane ("TMC") in the name of Owner in relation to the land bearing New S. No. 132/B, Village Parsik, Taluka and District Thane ("Property"). The FSI credit of the built up area as per the DRC is 20,290.90 square meters. As per the DRC, as on 7th day of September 2021, FSI of 13,348.90 square metres has been transferred to third parties and deducted by TMC, leaving a balance of 6,942 square metres of FSI being available to Owner. Owner has represented that the FSI of 6,942 square metres mentioned in the DRC is free from encumbrances and no third party rights in respec thereof has been created.

All persons / entities having any share, right, title, claim, objection, benefit, demand and/or interest in respect of the DRC or any part thereof by way of sale, exchange, let, lease, sub-lease, license, leave and license, care taker basis, tenancy, sub-tenancy, assignment, release, relinquishment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, easement, trust, monument, occupation, possession, family arrangement/ settlement, litigation or any other method through any Agreement, Deed, Document, Writing, Conveyance Deed, Assignment, Transfer Deed, Devise, Decree or Order of any Cour of Law, Contracts/Agreements, Development Rights, Partnership, FS Consumption, or Encumbrance or otherwise of whatsoever nature and Consumption, or Encumbrance or otherwise or whatsoever nature and description, are here by required to intimate and make the same known in writing, along with Documentary Evidence, to the undersigned at the address mentioned below within **7** (seven) days from the date of the publication of the public Notice, failing which, it would be deemed that no such claims exist and the claim/s, if any, of such person(s)/entity(ies) shall be deemed to have been waived released relinquished and / o abandoned for the said DRC and my client will proceed to deal with the same as free from encumbrances

Dated this 7th day of September, 2021

(Pradip Garach) Advocate High Court Bombay Gr floor, Mercantile Chamber, 12, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001

Sd/-

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION (\mathbf{e}) (A Government of Maharashtra Undertaking) Udyog Sarthi, Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai - 400 093 Tel.: (022) 26871634/26873856/9899/0052/1897

PUBLIC NOTICE

MIDC invites online Applications from 07.09.2021, 11.00 a.m. to 21.09.2021 till 5.00 p.m. for allotment of Industrial Plots(Including SC/ST / Women Entrepreneur / Ex-servicemen Reserved Plots) on "As is Where is basis' by Application from areas mentioned below. For Filing application and detailed information visit our official website www.midcindia.org

Sr. No.	District	Industrial Area	Total Area in H.A.	No. of Plots
1	Raigad	Vile-Bhagad	5.06	4
2	Ratnagiri	Addl. Lote Parshuram	2.79	6
3	Sangli	Shalgaon-Bombalewadi	1.40	7
4	Solapur	Barshi	0.29	2
5	Satara	Phaltan	0.46	5
6	Kolhapur	Halkami	1.39	3
7	Jalgaon	Bhusawal	4.33	12
8	Nandurbar	Addl. Nandurbar (Bhaler)	6.12	64
9	Beed	Majalgaon	2.61	20
10	Chandrapur	Addl. Chandrapur	0.41	6
11	Chandrapur	Chandrapur Tadali	0.3	1
12	Chandrapur	Bhadravati Mini	0.13	1
13	Chandrapur	Rajura	0.21	3
14	Chandrapur	Gondpimpri	0.34	5
15	Nagpur	Addl. Butibori	4.64	18
16	Nagpur	Butibori Ph.2	0.47	3

EDELWEISS ASSET RECONSTRUCTION COMPANY LIMITER CIN: U67100MH2007PLC174759 Retail Central Office : 1st Floor, Edelweiss House, Off.CST Road, Kalina, Mumbal-40009 Asset Reconstruction Regd.Office : Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mu APPENDIX IV [rule-8(1)] POSSESSION NOTICE (for Immovable property) nereas, the Authorized Officer of IndusInd Bank Ltd., under the Securitisation a construction of Financial Assets and Enforcement of Security Interest [Act], 2002 and in exse of powers conferred under Section 13(12) read with [rule 3] of the Security Intere-Cise of powers conterred under Section 13(12) read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 22-Nov-2018 calling upon the bor-rower M/s Jay Impex ("Borrower"), Uday Chandrakant Desai (Proprietor, Mortgagor & Guarantor), Mrs.Rupali Uday Desai (Mortgagor & Guarantor) bearing Loan Account No. 511003366531 (BBG TERM LOAN) & 650014039228 (BBG-OD) to repay the amount men-tioned in the notice being Rs. 2,10, 75, 902.13ps i.e., (Rupees Two Crores Ten Lakhs Seventy Five Thousand and Nine Hundred Two and Thirteen Paisa Only) within 60 days from-the date of receipt of the seid police the date of receipt of the said notice. That IndusInd Bank Ltd. (hereinafter referred as IBL) has assigned the fir

delweiss Asset Reconstruction Company Limited in its capacity as trustee of EARC TRUST SC 35 (herein after referred to as "EARC") vide Assignment Agreement dated 30.12.2015 under Sec.5 of SARFAESI Act, 2002. EARC has stepped into the shoes of the IBL and all the rights, title and interests of IBL with respect to the financial assets along with underlying security interests, guarantees, pledges have vested in EARC in respect of the financial assistance availed by the Borrower(s) and EARC exercises all its rights as the secured creditor.

he borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) ar he public in general that the undersigned being the Authorised Officer of Edelweiss Asse Reconstruction Company Limited has taken Physical Possession of the property described erein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Ac ead with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 03rd day eptember of the year 2021.

The borrower(s)'s attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, The borrower(s) is advected in the model of porsions of sub-section (b) of section 13 of the Act, is espect of time available, to redeem the secured assets. The borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the

property and any dealings with the property will be subject to the charge of the Edelweiss Asse Reconstruction Company Limited for an Rs. 2,10, 75, 902.13ps i.e., (Rupees Two Crores Ter akhs Seventy Five Thousand and Nine Hundred Two and Thirteen Paisa Only) and interes

DESCRIPTION OF SECURED ASSET SCHEDULE PROPERTY

Flat No. 403, Adm. 320 Sq. Ft. Carpet Area On The 4th Floor Of The Building Known As " Shi ia No. 403, Aun. 320 30, FC calper Alea On the 4th Floor of the building Nowin As Simirshina Park" Situated At Raghoba Shankar Road, Thane, Standing On Land Bearing Tikka Mo, City Survey Nos. 119 And 120 B At Village Chandani, Thane Town, Taluka And Dist. Thane Within The Thane Municipal Corporation Within The District And Sub District Thane. Owned B Irs. Rupali Uday Desai & Mr. Uday Chandrakant Desai. Sd/- Authorized Office Date: 04.09.2021

Place: Mumbai

Edelweiss Asset Reconstruction Company Limit

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we are investigating the title of our client, Imprint Constructions Private Limited, having its registered office at 12/Å, Yusuf Building, 49, Veer Nariman Road, Mumbai 400 001, in respect of all that piece or parcel of land and ground bearing Survey No 111, Hissa No 1 (pt), CTS No 179A at Village Magathane, Mumbai Suburban District admeasuring about 11,569.90 sq mtrs [nerein after referred to as the "Plot 179A"] more particularly described in the First Schedule hereunder written and all that piece and parce of land and ground bearing Survey No 110 (pt), Survey No 111, Hissa No 1 (pt) corresponding to CTS No 178, 178 (1) to 178 (4) / 179B [formally known as 179 (part)] admeasuring 16,947 sq mtrs situate, lying and being at Village Magathane, Taluka Borivali, Murrbai Suburban District (hereinafter referred to as the "Plot 179B") more particularly described in the Second Schedule hereunder written(the Plot 179A and the Plot 179B are hereinafter referred to as he "Plots").

All persons having any claim in respect of the Plots by way of sale, transfer exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lea maintenance, easement, devise, bequest, encumbrance or otherwise nowsoever are hereby requested to make the same known in writing along with documentary proof to the undersigned at their office at 410, Yusuf Building, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400001 within 14 days from the date of publication hereof, failing which, any such claims shall be disregarded and shall deemed to have been waived and/or abandoned.

FIRST SCHEDULE HEREIN ABOVE REFERRED TO

ALL THAT piece or parcel of land and ground bearing Survey No 111, Hissa No 1 (pt), CTS No 179A admeasuring about 11,569.90 sq mtrs situate, lying and being at Village Magathane, Taluka Borivali Mumbai Suburban District and in the Registration Sub-District of Borivali and within the limits of Municipa Corporation of Greater Bombay bounded as follows:

- On or towards EAST by : CTS Nos. 179B On or towards WEST by : CTS Nos. 173, 175 & 177 & W.E. Highway On or towards SOUTH by : CTS Nos. 170, 171 & 172 On or towards NORTH by : CTS Nos. 180, 181 & 182B

Scond Schedule Herein ABOVE REFERED TO ALL THAT piece or parcel of land and ground bearing Survey No 110 (pt), Survey No 111, Hissa No 1 (pt) corresponding to CTS No 178, 178 (1) to 178 (4) /179B [formally known as 179 (part)] admeasuring 16,947 sq mtrs situate, lying and being at Village Magathane, Taluka Borivali, Mumbai Suburban District and in the Registration Sub-District of Borivali and within the limits of Municipa

- Corporation of Greater Bombay bounded as follows: On or towards EAST by On or towards WEST by : CTS No. 177/1 : CTS No. 179A
- On or towards SOUTH by : CTS No.172 On or towards NORTH by : CTS No.180
- Dated this 7th day of September, 2021

For MLS Vani & Associates Sd/ Advocates & Solicitors

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL

s	MUMBAI BENCH				
	In the matter of the Companies Act, 2013				
	AND				
	In the matter of Scherne of Amalgamation between Toccata Realtors Private Limited ('TRPL' or 'the Transferor Company') and Keystone Realtors Private Limited ('KRPL' or 'the Transferee Company') and their respective Shareholders				
	AND				
	In the matter of Section 230 and 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013				
	COMPANY SCHEME PETITION NO. 78 OF 2021				
	CONNECTED WITH				
	COMPANY SCHEME APPLICATION NO. 1175 OF 2020				
	TOCCATA REALTORS PRIVATE LIMITED, a company incorporated under the Companies Act, 2013 and having its registered office at F-1002, Sterling Court,) Maheshwari Nagar, Near Akruti Trade Centre,) Andheri East, Mumbai 400 093) CiN: U70100H/2017PTC301756)the First Petitioner Company				
	KEYSTONE REALTORS PRIVATE LIMITED, a company) incorporated under the Companies Act, 1956 and having)				
-	Its registered office at 702, Natrai, MV Road Junction,) Western Express Highway, Andheri (East), Mumbai – 400069,) Maharashtra CIN: U45200MH1995PTC094208)the Second Petitioner Company				

Sr. No.	CTS No.	Area as per	Area Declared as "Slum			ed Boundarie						
		Property Card (Sq.mtr.)	Rehabilitation Area" (Sq.mtr.)	East	West	South	Nor					
1	52	405.80	385.90	Road	CTS	Sarang	СТЯ					
2	52/1	11.30	11.30	Noau	No.	House bldg.	No.					
3	52/2	11.30	11.30		54	CTS No.	53					
4	52/3	11.30	11.30			51, 52/41						
5	52/4	14.10	14.10									
6	52/5	14.10	14.10									
7	52/6	14.10	14.10									
8	52/7	2.00	2.00									
9	52/8	2.00	2.00									
10	52/9	2.00	2.00									
11	52/10	12.50	12.50									
12	52/11	11.80	11.80									
13	52/12	11.80	11.80									
14	52/13	11.80	11.80									
15	52/14	12.20	12.20									
16	52/15	12.50	12.50									
17	52/16	11.80	11.80									
18	52/17	11.80	11.80									
19	52/18	11.80	11.80									
20	52/19	11.80	11.80									
21	52/20	104.50	104.50									
22	52/21	36.80	36.80									
23	52/22	23.50	23.50									
24	52/23	29.00	29.00									
25	52/24	36.20	36.20		1	1						
26	52/25	18.30	18.30									
27	52/26	68.60	68.60									
28	52/27	346.90	346.90									
29	52/28	85.50	85.50									
30	52/29	32.00	32.00									
31	52/30	17.90	17.90									
32	52/31	22.80	22.80									
33	52/31	12.40	12.40									
34	52/32	12.40	12.40									
35	52/33	12.40	12.40									
35	14 (20.00)	12.80	12.60									
30	52/35 52/36	19.60	19.60									
38	52/36	8.00	8.00									
39	52/37	16.30	16.30									
40	52/39	14.60	14.60									
41	52/40	26.10	26.10									
42	52/43	11.40	11.40									
	Total	1573.90	1554.00									
New Prof.	Slum Rehabilitation Authority Sd/- New Administrative Building, Sd/- Prof. Anant Kanekar Marg, (Satish Lokhande) Bandra (East), Mumbai - 400 051. Chief Executive Officer											

Sd/-
VISHWAS M. KULKARNI
Advocate
HINDUSTAN HARDY LIMITED Regd. Office: Plot No. C-12, M.I.D.C. Area, Ambad, Nashik, Maharashtra - 422010. CIN: L29300MH1982PLC028498 Website: www.hhardys.com, Fmail: co@hhardys.com
Tel No: 0253-2382118 Fax No: + 0253-2382528
NOTICE
IOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of the Aembers of Hindustan Hardy Limited will be held on Wednesday, Septembe (9, 2021 at 2.30 p.m. through Video Conferencing ("VC") or other Audio Visua Aleans ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of AGM. The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Yea (202-21 ("Annual Report") has been sent only by electronic mode to those hareholders whose email addresses are registered with the Company, Depository Participants in accordance with General Circular dated May 5, 2020 ead with General Circular dated April 8, 2020, April 13, 2020 and January 13 (2021 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as MCA Circulars"), Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th Alay, 2020 and January 15, 2021 issued by Securities and Exchange Board on endia (collectively referred to as "SEBI Circulars"). The same is also available or
he website of the Company viz. www.hhardys.com and also on the website o
lational Depositories Services Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com
n compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and
tule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as
mended by Companies (Management and Administration) Rules, 2015, and
tegulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) tegulations, 2015, Members are provided with the facility to cast their vote:
on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting
ystem from a place other than the venue of the AGM ('remote e-voting')
provided by NSDL and the business may be transacted through such voting
he e-voting shall commence on Saturday, 25.09.2021 and end on Tuesday
8.09.2021. No e-voting shall be allowed beyond the said date and time and
he portal shall be blocked forthwith. A vote once cast on the resolution vould not be allowed to be changed subsequently.
he voting rights of Members shall be in proportion to the equity shares held
by them in the paid up equity share capital of the Company as on Septembe
2, 2021 ('cut-off date'). Any person, who is a Member of the Company as or
he cut-off date is eligible to caste vote on all the resolutions set forth in the
lotice of AGM using remove e-voting or voting at the AGM.
The facility for voting through electronic voting shall also be made available
luring the AGM being held through VC/OAVM and Members attending the neeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to
exercise their right to vote at the meeting. The members who have cast their
ote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting bu
hall not be entitled to cast their vote again.
ny person, who acquires shares of the Company and becomes member of the
company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date
nay obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl
o.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting
hen you can use your existing user ID and password for casting your vote. I ou forgot your password, you can reset your password by using "Forgot Use Details/Password" option available on www.evoting.nsdl.com.

Ms. Jigyasa N. Ved (Membership No. FCS 6488) or failing him Mr. Mitesh Dhabliwala (Membership No. FCS 8331) of M/s Parikh & Associates, Practicing Company Secretaries, has been appointed as the Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner. The Results declared alongwith the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website, www.hhardys.com and on the website of NSDL and communicated to the BSE Limited where the shares of the Company are listed.

In case of any queries or issues regarding e-voting, please contact Mr. Michae Monteiro, Director, M/s Satellite Corporate Services Private Limited Tel. No 022-28520461 /62; email id: service@satellitecorporate.com

Place: Mumbai

Dated: 04th September, 2021

By Order of the Board of Director Hindustan Hardy Limited Sd/ Devaki Sarar **Executive Director & CFO** Din: 06504653

ma	iil ID : lac@mide		eral Manage /IDC. Mumb					
		are applicable, Please visit webs						
əlpl	Ipline No.: 8422944043 During working Days (Morning 11.00 to 5.00 P.M.)							
		ed by MIDC to changes No. of Plo						
8	Amravati	Addl. Amravati (Textile Park)	0.25	1				
1	Gadchiroli	Kurkneda	1.41	1				

KAPIL COTEX LIMITED

REGD. OFFICE: UG- 276, DREAMS MALL, L. B. S. MARG, NEAR BHANDUP RAILWAY STATION, BHANDUP (WEST), MUMBAI - 400078 CIN: L17100MH1983PLC031114 Tel No: 91-(22)- 21660432, Website: www.kapilcotexlimited.com Email ID: kapilcotexlimited@yahoo.co.in

tice of 38th A nnual General Meeting, Book closure and E-vo

tice is hereby given that the 38th Annual General Meeting of the Members of KAPIL DTEX LIMITED will be held on **Thursday, 30th September, 2021 at 10:00 AM** at the Miniland Gate No 4 Tank Road, Bhandup (West), Mumbai – 400078 to transact th inesses as set forth in the Notice convening the said meeting.

tice convening the AGM and Annual Report of the company for the Financial Year 2020alled/dispatched through electronic mode (e-mail) to the Members wh has been ma red their e-mail ids with the Depository Participant(S)/Company and to othe e regis mbers in Physical mode to their registered address.

ptice is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and egulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 5, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain sed from September 23, 2021 to September 30, 2021 (both days incisive) for the pose of AGM.

erm of Section 108 of the Companies Act, 2013 and Regulation 44 of SEBI (Listing ligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the company is pleased to vide to its members, the facility to exercise their right to vote by electronic means. The mbers may cast their votes on electronic voting system from any place other than the ue of AGM (remote e-voting). The Company has entered into an agreement with tional Securities Depository Limited (NSDL) to provide e-voting platform to the mbers of the Company,

rsuant to Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 201 nended), the Company hereby informs that:

All the businesses as set our in the Notice of AGM may be transacted through remain e-voting.

The remote electronic voting will commence from 27th September, 2021 at 11:00 a onwards and shall end on 29 September, 2021 at 5:00 pm. No remote e-voting shall be allowed beyond said date and time.

The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company on 23 September 2021 (cut-Off date). Any person who acquire shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as on the cut-off date, may cast their vote through remote e-voting by obtaining the login-id and password by sending a request to **evoting@nsdl.co.in**. However, if such Member is already registered with NSDL for e-voting, then existing user-id and password shall be used for castion vote. casting vote.

The facility for voting through ballot paper shall be made available to those Member who are present at the AGM, but have not already cast their vote by remote e-voting.

The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting means or through Assent / Dissent form or through ballot paper at the AGM is 23 Septembe

A Member may participate in the AGM even after exercising his right to vote throug remote e-voting, but shall not be allowed to vote again at the AGM.

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Benefical Owners maintained by the depositories as on the cut-off date (23rd September 2021) only shall be entitled to avail facility of remote e-voting or through Assent / Dissent form or voting at the AGM through Ballot Paper.

The Notice of AGM is displayed on the website of NSDL: www.evoting.nsdl.com In case of any queries/grievances pertaining to e-voting, you may refer to frequently asked estions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the ownload section of https://www.evoting.nsdl.com. For Kapil Cotex Limited Limited

Date: September 6, 2021

Place: Mumbai

Prakashchandra Rathi

Managing Director, DIN: 01393087

Place: Mumbai

Date : September 03, 2021

..together known as the Petitioner Companies NOTICE AND ADVERTISEMENT OF HEARING OF THE COMPANY PETITION

Notice is hereby given pursuantto section 230 of the Companies Act, 2013, that by an order date 18th August 2021, the Mumbai Bench of the National Company Law Tribunal ('the Tribunal') has admitted the captioned Petition seeking sanction in relation to the Scheme of Amalgamation betweenToccata Realtors Private Limited (TRPL' or the Transferor Company) and Keystone Realtors Private Limited ('KRPL' or the Transferee Company) and their respective Shareholders ('the Scheme'). The said Petition has been fixed for final hearing on 17th September, 2021.

Any person desirous of opposing the said Petition should send to the Advocate of the Petitione Companies' namely M/s. Hemant Sethi & Co, having address at 309, New Bake House, Maharashtra Chamber of Commerce Lane, Kala Ghoda, Fort, Mumbai - 400023, a notice of his/ her intention signed by him/her or his/ her Advocate, with his/her name and address, so as to reach the Advocate of the Petitioner Companies not later than 3 days before the date fixed for final hearing, where he/ she seeks to oppose the said Petition, the grounds of opposing or a copy of the affidavit should be furnished with such notice

A copy of the said Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same. Dated this 6th day of August 2021

M/s Hemant Sethi& Co Sd/

309, New Bake House, Maharashtra Chamber of Commerce Lane, Kala Ghoda Fort, Mumbai - 400023

V.B. DESAI FINANCIAL SERVICES LIMITED CIN: L74120MH1985PLC037218

Registered Office: Cama Building, 1st Floor, 24/26, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 Tel: 022-40770777; email: info@vbdesai.com; Web: www.vbdesai.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 35th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Friday, 17th September, 2021 at11.00 a.m through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business as mentioned in the AGM Notice, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Rules made thereunder and General Circulars dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020 and January 13, 2021 of the Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI Circular dated January 15, 2021. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

As per the aforesaid MCA and SEBI Circulars, electronic copy of the AGM Notice together with the Annual Report of the Company for the financial year 2020-21 is being sent to all Members whose registered email IDs are available with the Company/RTA. The AGM Notice and the Annual Report will also be available on the Company's website www.vbdesai.com, BSE Limited's website www.bseindia.com

The Company is providing the remote e-voting facility as well as e-voting facility during the meeting. The remote e-voting period begins on Tuesday, the 14th September, 2021 at 9.00 A.M. and ends on Thursday, the 16th September, 2021 at 5.00 P.M. During this period, Members may cast their vote electronically. Thereafter, the remote e-voting modules shall be disabled by NSDL for voting. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/OAVM facility but shall not been entitled to cast their vote again through e-voting facility available during the AGM. The members who have not registered their email addresses with the Company/RTA or Depository Participants can also cast their vote through the remote e-voting system or through e-voting during the meeting and the detailed procedure for remote e-voting and e-voting is given in the AGM Notice.

Manner of registering email IDs: In case the same are not already registered: (i) Members holding shares in physical form, may send an email request to evoting@nsdl.co.in along with the following details - folio no., name, scanned copy of the share certificate (front and back), self-attested scanned copy of PAN card, self-attested scanned copy of any address proof; (ii) Members holding shares in demat form may register their email IDs with their respective Depository Participants ('DPs').

The Annual Report with Notice of AGM and the procedure for remote e-voting as well as e-voting facility during the meeting has been sent to Members who have registered their email IDs. The same is also available on the Company's website at www.vbdesai.com.

For V.B. Desai Financial Services Limite
Sd/-
Kamlesh M. Gagavani
Company Secretary

New Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai - 400 051. Tel. : 26565800/26590405/1879, Fax : 91-22-26590457, Website: www.sra.gov.in Email: info@sra.gov.in

जाहीर सूचना जाहीर नोटीस शुद्धीपत्र VASANT INVESTMENT CORPORATION LTD कॅरोल इन्फो सर्विसेस लिमिटेड तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, **HDFC** ऑगस्ट, २०२१ रोजी सदर वृत्तपत्रात 1017, Raheja Chambers, 213, Nariman Point, Mumbai-400 021. सीआयएन: U74999MH1979PLC021942 गांव मौजे सातिवली. ता. वसई. जि. पालघर. वसई वि Tel.: 22831137. CIN: U65990MH1939PLC145609 जारी केलेल्या जाहीर सचनेच्या संदर्भासह नोंदणीकृत कार्यालय: वोक्हार्ट टॉवर्स, बांद्रा-कुर्ला कॉंप्लेक्स, बांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१ श. महानगरपालिका सातिवली ह्यांचे हद्दीतील प्लॉट Notice गट क्र. २३९ हा अनवधानाने नमूद करण्यात हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि. क्रमांक ११, १२, १३ सर्व्हे क्र.७, ८/१, ८/२, ८/३, टेलिफोन: +९१ २२ २६५३ ४४४४; फॅक्स: +९१ २२ २६५२ ३९०५ आला आहे. बरोबर गट क्र. हा सुरेश सकरू The 82nd Annual General Meeting of the Company will be held or ११, १२/१, २ व ६७ वर बांधलेली हायवे इंडस्ट्रीय ई–मेल आयडी: investorrelations@carolinfoservices.com ; वेबसाइट: www.carolinfoservices.com नों. कार्यालय : रेमन हाऊस, एच. टी. पारेख मार्ग, 30th September, 2021 through Video Conferencing (VC)/Other Audio माळी यांच्या मालकीचा गाव साखरी, पिमायसेस को.ऑप.हाऊ.सो.लि., यामधील युनिट १६९. बॅकबे रेक्लेमेशन. चर्चगेट. मंबई. Visual Means (OVAM) to transact the business as set out in the Notice वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई–मतदानाबद्दलची नोटीस क.२०, तळमजला क्षेत्र ८८.७३ चौ.मि. चा इंडस्ट्रीयद जिल्हा पालघर येथील २३१ असा आहे. सीआयएनः एल७०१००एमएच१९७७पीएलसी०१९९१६ वेबसाईटः www.hdfc.com of the AGM in accordance with the Circular issued by the Ministry of गाळा हा आमचे अशिल यतिंद्रदास रमणकुट्टी चूकीबदल क्षमस्व Corporate Affairs (MCA) dated 13.01.2021 [read with Circulars dated याद्वारे नोटीस देण्यात येते की , कंपनीच्या सभासदांची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) तमाम जनतेला यादारे सचना देण्यात येते की. मे. भागवत डेव्हलपर्स. दारा श्री. नरेंद तलसी मनानी आणि आयणिक्कन्नथ व अजय यतिंद्रदास आयणिक 08.04.2020, 13.04.2020, 21.04.2020 and 05.05.2020 (Collectively सही/ अन्य (''विकासक'') हे सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र (सिडको), १) ज्ञानेश्वर gधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी द्र्पारी २.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हयांनी शांतीलाल जमनादास जतानीया उर्फ सोपारीवाल सौ. उमा एस. सिनलकर referred to as MCA Circulars)] and SEBI Circulars dated 12.05.2020 डी. मोकल आणि अन्य आणि विकासक दरम्यान निष्पादित नोंदणी क्र. ६६/२०२० धारक दिनांक र 'व्हीसी')/ अन्य श्राव्य दृक माध्यमॉद्धारे ('ओएव्हीएम'), दि. २७ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या एजीएमच्य तर्फे कु.मु.हरीशकुमार शांतीलाल जतानीया हयांचेकडूand 15.01.2021. Members can join the Meeting through VC/OVAN वकील अंग्रीमेंट फॉर सेलने कायम विकत घेणार आहे. जर सद्य जानेवारी, २०२० रोजीच्या नोंदणीकृत त्रिपक्षिय करारानुसार येथे खालील लिहिलेल्या परिशिष्टात नमुद ोटिशीत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी घेण्यात येणार आहे. means only. The Company will be sending the Notice through मिळकतीवर कोणाचाही गहाण, दान, बक्षीस, बोजा केलेली मिळकत विकसित करीत आहेत आणि दिनांक २०/१/२०२० रोजीचा हस्तांतर आदेश क्र electronic mode to all the shareholders whose email addresses are सिडको/वसाहत/सॅटयो/उल्वे/१९४०/२०२०/ ७३४० हा विकासकांना सिडकोद्वारे जारी करण्यात कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० आणि दि.१३ registered with the Company/Registrar and Transfer Agents. The फरोक्त वा इतर हक्क असल्यास तो खालील दिलेल्य आले आहे. पुढे हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एचडीएफसी) ही सदर मिळकतीव नानेवारी, २०२१ नुसार, ज्याचे वाचन सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२० पत्त्यावर १५ दिवसाचे आंत कागदपत्रासहीत Annual Report for the Financial Year 2020-21 will be available for PUBLIC NOTICE ळविण्यात यावे, अन्यथा तसा कोणताही बोजा हक विकासकांकडून बांधण्यात येणाऱ्या भागवत हाईटस् नावाच्या प्रकल्पातील निवासी युनिटस् खरेद आणि सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० बरोबर करायचे आहे, एजीएमची download from the Company's Website www.vicl.co.in and the website s hereby given on behalf of m Mrs. Rekha M. Ramchandan Depository नाही असे समजुन विक्रीचा व्यवहार पुर्ण केला जाईल करण्याकरिता संभाव्य खरेदीदारांना गृह कर्जांची शिफारस करण्यासाठी इच्छुक आहे. National Securities Limited (NSDL नोटीस आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचा लेखापरीक्षित आर्थिक स्टेटमेंटसह वार्षिक हयाची नोंद घ्यावी. www.evotingindia.com/. The instruction for joining the 82nd AGM and अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अशा सभासदांना पाठविण्यात आलेला आहे, ज्यांचे ई–मेल सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही हिश्श्याच्या संबंधात कोणताही दावा. अधिकार, हक्क आणि ashmira Ramchandani and Mrs Vidhi Gangwani, being the survivin legal heirs of Late Mr. Mohanial I the manner for participating in the AGM as also through remote E-सही/-आयडी कंपनीकडे किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट (पार्टिसिपंटस) कडे नोंदविलेले आहेत. हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तींना याद्रारे तसे लेखी स्वरुपात ह्या तारखेपासन १५ दिवसांत 'हेडvoting and for casting the vote through e-voting system during the अँड. सारीका एस. मोंडे ऑपरेशन्स-लिगल, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, रेमन हाऊस, एच. टी. पारेख इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वार्षिक अहवाल आणि एजीएम नोटीस सभासदांना पाठविण्याचे काम amchandani, are entitled to inher बी/३०५, महावीर रेसिबेन्सी, अय्यपा टेंपल जवळ, AGM are provided in the Notice. मार्ग, १६९, बॅकबे रेक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई-४०० ०२० येथे कळविण्यास सांगण्यात येते. the share of the deceased in respect of ोमवार, ६ सप्टेंबर, २०२१ रोजी पूर्ण करण्यात आलेले आहे. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 it is hereby स्टेला, ता.वसई, जि.पालघर ४०१२०२ all that flat premises, as mor particularly described in the Schedu मिळकतीचे परिशिष्ट informed that the Register of Members and Share Transfer Books of pंपनी कायदा, २०१३ कलम १०८ च्या तरतुर्दीच्या पालनानुसार, ज्यांचे वाचन कंपन्या प्लॉट क्र. ए-१, सेक्टर १५,उल्वे नोडे, नवी मुंबई. the Company will remain closed from 23nd September, 2021 to 29th hereunder written ("the said Flat") (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४, व त्यातील सुधारणा, यांमधील नियम २० बरोबर All persons having any claim, right, title interest, share, demand objection agains or in to or upon the said Flat including o September, 2021 (both days inclusive) for the purpose of Annual दिनांक : ०६.०९.२०२१ General Meeting. करायचे आहे, कंपनी आपल्या सर्व सभासदांना (ज्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात किंवा इलेक्टॉनिक हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि., न्वरूपात भाग धारण केलेले आहेत) ४१ व्या एजीएममध्ये विचारासाठी प्रस्तावित असलेल्या In view of the above, the Members are requested to note that, if you रेमन हाऊस, एच. टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लेमेशन, any part thereof by way of inheritance will, succession, bequest, mortgage possession, sale, transfer, gift, exchange जाहीर नोटीस have not registered your email address with the Company/RTA you ठरावांबाबतचे त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड चर्चगेट, मुंबई-४०० ०२०. may follow the below mentioned process for obtaining the login details ('एनएसडीएल') ने पुरवलेल्या ई–मतदान प्रणालीद्वारे ('रीमोट ई–मतदान') नोंदविण्यासाठी वकील : उमा पाटी for e-voting : वसई येथील मा. श्रीमती. एन. के. पाटील, सह दिवाणी ease, lien, charge, tenancy, trust license, maintenance, easement o otherwise howsoever through an सुविधा देत आहे. न्यायाधिश व स्तर, वसई हयांच्या न्यायालयात For Physical shareholders Please provide necessary details like Folio **V.B. DESAI FINANCIAL SERVICES LIMITED** ने. ता. २७/०९/२०२ चौ.अ.क्र. ६२/२०२१ पाशिवाय, सभासदांना हेही कळविण्यात येत आहे की : No., Name of shareholder, scanned copy pl agreement, writing, succession, famil CIN: L74120MH1985PLC037218 the share certificate (front and back), PAN arrangement/ settlement, litigatio अ) रीमोट ई–मतदानाचा कालावधी **शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१** रोजी **सकाळी ९.०० वाजता** नि.क्र. ०५ Registered Office: Cama Building, 1st Floor, 24/26, Dalal Street, Fort, Mumbai - 400 00 (self attested scanned copy of PAN card) ecree or court order or oth १. रानी राजु लोखंडे (भारतीय प्रमाण वेळ) सुरू होईल आणि मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्याकाळी Tel: 022-40770777; email: info@vbdesai.com; Web: www.vbdesai.com AADHAAR (self attested scanned copy od ature whatsoever by operation of law o २. परी राजु लोखंडे by otherwise howsoever are hereb **५.०० वाजता** (भारतीय प्रमाण वेळ) संपेल. या कालावधीत, ज्या सभासदांनी कट-ऑफ Aadhaar Card) email required to make the same known writing to the undersigned alongwith th NOTICE रा. बी-३०३, एस.आर. नं. ०१, परमात्मा नगर vicl1939@gmail.com तारखेला, म्हणजेच बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी, कंपनीचे भाग प्रत्यक्ष स्वरूपात किंवा मराठी स्कूल पासे, वालिव, वसई पूर्व, जि. पालघर NOTICE is hereby given that the 35th Annual General Meeting ('AGM') of the Company Please provide Demat account details For Demat shareholders requisite documentary proof in support of इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण केलेले आहेत, ते त्यांचे मत रीमोट ई–मतदानाद्वारे नोंदवू शकतील. will be held on Friday, 17th September, 2021 at11.00 a.m through Video Conferencing uch claim, at the address given be अर्जदार CSDL-16 digital beneficiary ID or NSDL-16 ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business as mentioned in the within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which, any suc) जर एखाद्या व्यक्तीचे नाव कट–ऑफ तारखेला, म्हणजेच बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी, विरुद्ध digit DPID + CLID). Name, client master of Noneप्रतिवादी AGM Notice, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 सभासदांच्या रजिस्टरमध्ये/ लाभार्थी मालकांच्या (बेनिफिशियल ओनर्स) रजिस्टरमध्ये copy of Consolidates Account statement alleged claim or interest shall be deeme to have been waived and abandoned fo ज्याअर्थी वरील अर्जुदार यांनी दिनांव ('the Act') read with the Rules made thereunder and General Circulars dated April PAN (self-attested scanned copy of PAN असेल तर ती व्यक्ती रीमोट ई–मतदान करण्यासाठी किंवा एजीएममध्ये मतदान करण्यासाठी २६/०७/२०२१ रोजी कै. राजु गुलाब लोखुंडे हे दि. ०४/०२/२०२० रू० रोजी मयत Card), AADHAAR (self-attested scanned 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December पात्र असेल. all intents and purposes and shall not b 31, 2020 and January 13, 2021 of the Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI Aadhaar Card) copy oinding on our clients. p) रीमोट ई–मतदान मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० (भारतीय प्रमाण झाले असून त्यांच्या मालमत्तेसंबंधी वारस THE SCHEDULE ABOVE REFERRED vicl1939@gmail.com Circular dated January 15, 2021. Members attending the AGM through VC/OAVM will be दाखला (हेअरशिप प्रमाणपत्र) मिळणेसाठी या वेळ) नंतर करता येणार नाही. counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. Flat No.202 having area admeasuring about 768 square feet Carpet area (carpet area inclusive of balconies) located on the 2rd floor in Building no.B1 The company/RTA shall co-ordinate with NSDL and provide the login न्यायालयात चौकशी अर्ज क्रमांव 39 मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षासाठीचा वार्षिक अहवाल आणि एजीएमची नोटीस, As per the aforesaid MCA and SEBI Circulars, electronic copy of the AGM Notice credentials to the above mentioned shareholders. ६२/२०२१ दाखल केला आहे. together with the Annual Report of the Company for the financial year 2020-21 is being In case you have any queries or issues regarding e-voting, you may ज्यात इतर बाबींबरोबरच रीमोट ई–मतदान/ई–मतदानाची प्रक्रिया व पद्धत यांची माहिती Schedule of Property sent to all Members whose registered email IDs are available with the Company/RTA. refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual दिलेली आहे. ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे/डिपॉझिटरीजकडे २७ ऑगस्ट, २०२१ ला Flat No. 303, Admeasuring 29.80 sq also known as building No.1) in the available at www.evotingindia.com, under help section or write an The AGM Notice and the Annual Report will also be available on the Company's website project known as "Runwal Infinity" nor changed to "The Sanctuary", constructe Mtrs., (carpet area) on Third Floor, of E नोंदविलेले आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवलेली आहे. email to helpdesk.evoting@cdsindia.co, or call 022-23058542/43. All www.vbdesai.com, BSE Limited's website www.bseindia.com. Wing, in the complex known as 39 मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षासाठीचा वार्षिक अहवाल आणि एजीएमची नोटीस कंपनीच्या grievance connected with the facility for voting by electronic means on plots of land bearing CTS No. 544 & 544/1 of village Nahur, Ward 'T', LBS Marg, Mulund (W), Mumbai. "PARMATMA NAGAR CO-OPERATIVE The Company is providing the remote e-voting facility as well as e-voting facility during may be addressed (NSDL) National Securities Depository Limited, or www.carolinfoservices.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे. HOUSING SOCIETY" Building No. 1 the meeting. The remote e-voting period begins on Tuesday, the 14th September, 2021 at send an email to info@nivis.co.in or at 011-45201005. situated at village waliv, vasai east on land तसेच ४१ व्या एजीएमची नोटीस एनएसडीएलच्या वेबसाइटवर https://www.evoting.nsdl.com 9.00 A.M. and ends on Thursday, the 16th September, 2021 at 5.00 P.M. During this By Order of the Board being survey no. 1, Hissa No. 10, Tal Dated this 07th day September of 2021 period, Members may cast their vote electronically. Thereafter, the remote e-voting या लिंकवरही उपलब्ध आहे FOR, VASANT INVESTMENT CORPORATION LIMITED Vasai, Dist. Palghar - 401208. modules shall be disabled by NSDL for voting. The Members who have cast their vote by b) जर एखादी व्यक्ती, एजीएमची नोटीस पाठविल्यानंतर कंपनीची सभासद झालेली असेल आणि VISHRANT N. TENDULKAR ज्याअर्थी हेअरशिप सर्टीपिग्वेक remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/OAVM Advocate, High Court Bombay 603, "CENTRAL" Shell Colony Road, Chembul Mumbai – 400071 Mobile 982153910 Sudarshan V. Loyalka अशा व्यक्तीने कट–ऑफ तारखेला म्हणजेच २२ सप्टेंबर, २०२१ रोजी भाग धारण केलेले मिळण्याकरिता या न्यायालयात् चौ. अर्ज facility but shall not been entitled to cast their vote again through e-voting facility Place : Mumba Managing Directo असतील, तर अशी व्यक्ती ई-मतदान/रीमोट ई-मतदानासाठीचे लॉगिन आयडी आणि कमांक ६२/२०२१ दाखल केलेला आहे available during the AGM. The members who have not registered their email addresses Date 07th September, 2021 DIN: 00016533 ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर वारस पासवर्ड evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून मिळवू शकेल. जर सभासदाने यापूर्वीच with the Company/RTA or Depository Participants can also cast their vote through the For more information please visit हक्क हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी हय रीमोट ई–मतदानासाठी एनएसडीएलकडे नोंदणी केलेली असेल तर तो त्याचा सध्या अस्तित्वात Email: advvishrant@yahoo.co remote e-voting system or through e-voting during the meeting and the detailed www.vicl.co.in न्यायालयांत दिनांक २७/०९/२०२१ रोजी असलेला यूजर आयडी आणि पासवर्ड रीमोट ई–मतदानाद्वारे मत नोंदविण्यासाठी वापरू शकतो. सकाळी ११.०० वाजता किंवा ही जाही procedure for remote e-voting and e-voting is given in the AGM Notice. रीमोट ई–मतदानासंबंधीच्या माहितीसाठी कृपया एजीएमची नोटीस पहावी. नोटीस प्रसिद्ध झाले पासून एक महिन्यांचे Manner of registering email IDs: In case the same are not already registered: SBI MUTUAL FUND आत लेखी हरकत दाखल करावी. सदर (i) Members holding shares in physical form, may send an email request to NOTICE) ज्या सभासदांनी त्यांचे मत रीमोट ई–मतदानाद्वारे नोंदविलेले असेल ते एजीएमला वारस दाखला देण्याबाबत जर कोणत्याह evoting@nsdl.co.in along with the following details - folio no., name, scanned copy of the A PARTNER FOR LIFE उपस्थित राहू शकतील परंतु त्यांना एजीएममध्ये त्यांचे मत पुन्हा नोंदवता इसमाची हरकत न आल्यास योग्य ते परावे व share certificate (front and back), self-attested scanned copy of PAN card, self-attested NOTICE TO THE UNIT HOLDERS OF SBI DEBT FUND SERIES C - 24 (1100 DAYS) येणार नाही कागदपत्रे घेऊन अर्जदार हयांना वारस दाखल scanned copy of any address proof; (ii) Members holding shares in demat form may देण्यात येईल हयाची कृपया नोंद घेण्यात यावी Unitholders are requested to note that, in terms of the Scheme Information Document, SBI Debt ह) भागधारकांचे मतदानाचे अधिकार त्यांनी कट-ऑफ तारखेला धारण केलेल्या, कंपनीच्या register their email IDs with their respective Depository Participants ('DPs'). Fund Series C – 24 (1100 Days) (the Scheme) will mature on **Tuesday, September 14**, 2021 and accordingly, units of the Scheme shall be suspended from trading from the respective stock आज दि. २६/०८/२०२१ रोजी माझ्य पेड-अप इक्विटी भाग भांडवलाच्या प्रमाणात असतील. The Annual Report with Notice of AGM and the procedure for remote e-voting as well as सहिनिशी व न्यायालयाच्या शिक्कयानिर्श e-voting facility during the meeting has been sent to Members who have registered their exchange. हुकुमावरुन, अधिक्षक रीमोट ई-मतदानासंबंधी कोणतेही प्रश्न/समस्या असल्यास, सभासदांनी For SBI Funds Management Private Limited शिक्का email IDs. The same is also available on the Company's website at www.vbdesai.com. www.evoting.nsdl.com येथे डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध असलेले सभासदांसाठी Sd/-दिवाणी न्यायालय व स्तर वसई For V.B. Desai Financial Services Limited Place: Mumbai सतत विचारले जाणारे प्रश्न (फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स–FAQs) आणि ई-मतदान उपभोक्ता Vinay M. Tonse Sd/-Date: September 06, 2021 पुस्तिका पहावी किंवा श्रीमती सरिता मोटे यांच्याशी, evoting@nsdl.co.in या ई–मेल आयडी **Managing Director & CEO** Place: Mumbai Kamlesh M. Gagavani वर संपर्क साधावा किंवा टोलफ्री क्रमांक १८००–१०२०–९९०/ १८०० २२ ४४ ३० येथे Asset Management Company: SBI Funds Management Private Limited (A Joint Venture between SBI & AMUNDI) (CIN: U65990MH1992PTC065289) Trustee: SBI Mutual Fund Trustee Company Pvt. Ltd. Date : September 03, 2021 **Company Secretary** कोन करावा. (CIN: U65991MH2003PTC138496) Sponsor: State Bank of India Regd Office: 9th Floor, Crescenzo C – 38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400051 **PUBLIC NOTICE** बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांच्या आदेशानुसार सर्वोटीच इंडस्ट्रीज लिमिटेड Tel: 91-22-61793000 · Fax: 91-22-67425687 · E-mail: partnerforlife@sbimf.com · www.sbimf.com This is to inform the general Public that सही/-सीआयएन : एल२८९३३एमएच१९९४पीएलसी०८१८५७ Original Share Certificate No. 12 dated जीवन मोंडकर ठिकाण : मुंबई Mutual Fund investments are subject to market risks, 10th February, 1987 having Distinctive नों. का. : ५०२, त्रिवेणी कृपा, कार्टर रोड नं. ३, अंबाजी माता मंदिरा समोर, बोरिवली (पूर्व), read all scheme related documents carefully. तारीख : ६ सप्टेंबर, २०२१ कंपनी सचिव Numbers from 56 to 60 in respect of SBIMF/2021/SEPT/01 मुंबई – ४०००६६. द्. : ०२२–२८६६९६०० / २८६२४३५७/५८, फॅक्स : २२ – २८०८३२९६ Flat No.15 issued in favour of Late MR. ईमेल :- info@servotech-india.com, वेब :- www.servotechengineering.in DATTARAM DAJI PAWAR member of २६व्या एजीएमची सूचना आणि ई-व्होटींगची माहिती **"BHANDUP SIDDHIVINAYAK CHS LTD** स्थावर मालमत्तांच्या **शाखा कार्यालय : मुंबई :** ३ रा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी–१, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई–४०० ७०८ Bhandup (E), Mumbai - 400 042, has पाद्वारे सूचना देण्यात येते की, वैयक्तीकरित्या सभासदांना मेल करण्यांत आलेल्या सभेच्या निमंत्रणाच्य 🖌 ॲक्सिस बँक लि. been lost/misplaced. The New members ⊅रीता ई−लिलावाद्वारे सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल कॉर्पोरेट ऑफिस : ऑक्सिस हाऊस, सी-२, वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००२५ 1) MR. N. S. ELUMALAI SONASALAM नोंदणीकृत कार्यालय : त्रिशूल, ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन, एलिस ब्रिज, अहमदाबाद - ३८० ००६. विक्री सूचना मेन्स (''ओएव्हीएम'') मार्फत गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी स. ११.०० वा. आयोजित केल्या UDIYAR AND 2) MRS. E. UMA ELUMALAI UDIYAR have applied for जाणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण नोंदवही शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ पासून गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस धरून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि त्यासह सिक्युरिटी इंटरेस्ट Duplicate Share Certificate. The Society hereby invites claims and objections from बंद राहतील. २३ सप्टेंबर, २०२१ ह्या कट–ऑफ डेट रोजीस प्रत्यक्ष किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात (एन्फोर्समेंट)रूल्स, २००२ मधील रुल ८(६) च्या अटीनुसार स्थावर मालमत्तांच्या विक्रीकरिता ई–लिलावाद्वारे विक्रीची जाहीर सूचना शेअर्स धारण करणारे सभासद इलेक्टॉनिक स्वरूपांत त्यांचे मत देऊ शकतील. claimants/objector(s) for issuance of या ठिकाणी सर्वसाधारण जनतेस आणि कर्जदार आणि जामीनदार यांना विशेषकरुन सूचना देण्यात येते की, पुढे नमूद केलेल्या स्थावर मालमत्ता, ज्या सुरक्षित धनको (सिक्युअर्ड क्रेडीटर) यांच्याकडे duplicate Share Certificate within 15 गहाण/बोज्याअंतर्गत आहेत आणि अधिकृत अधिकारी यांनी या मालमत्तांचा **प्रत्यक्ष ताबा** घेतला असून **सुरक्षित धनको** यांचे अधिकृत अधिकारी यांनी बैंकेला येणे असलेली रक्कम वसूल करण्यासाठी

ई-व्होटींग ची तारीख आणि वेळ : ई-व्होटींग चा कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी (स १.०० वा. भाप्रवे) सुरू होईल आणि बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी (सं. ५.०० वा. भाप्रवे) संपेल

		,	
सर्वोटीच	इंडस्ट्रीज	लिमिटेड	साठी
		सह	री / –

document and other proofs in support of his/her/ their claims/objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of "BHANDUP ठिकाण : मुंबई SIDDHIVINAYAK CHS LTD" If no claims/ दिनांक : ०६ सप्टेंबर, २०२१

राधेश्याम लाहोटी		
व्यवस्थापकीय संचालक	अनु. क्र.	
(डीआयएन : ००७५५३६३)	कर्जनम् / जगीननम् /	१) सौ सरार्ण पा नाकोर्न २) (

बयाणा रक्कम खाली नमूद करण्यात आल्या आहेत. कृपया लिलावाच्या तपशीलासाठी खालील परिशिष्टाचा संदर्भ घ्यावा. लिलावाचे परिशिष्ट व कर्जाचा प्रकार

खाली नमूद केलेल्या मालमत्तांची '**'जसे आहे, जेथे आहे'**' आणि '**'जसे आहे, जे आहे''** आणि '**'तेथे जे आहे ते'**' या तत्त्वावर खाली दिलेल्या तारखांना विक्री करण्याचे ठरविले आहे. राखीव किंमत आणि

٩	\$
१) सौ. सुवर्णा एम. चाकोते, २) श्री. मंदार चाकोते	१) श्री. सुहास सूर्यकांत नार्वेकर, २) सौ. सुजाता सुहास नार्वेकर
फ्लॅट नं. ए–५, २रा मजला, आदिनाथ सीएचएसएल बिल्डींग, सीएस२/३५१ वर बांघण्यात आलेली, एसएम रोड, युनियन बॅकेच्या पुढे, ॲन्टॉप हिल, माटुंगा, वडाळा पूर्व ४०००३७. चटई क्षेत्रफळ ९०० चौ.फू .	9) फ्लॅट नं. बी १, पंचायत हाऊस टॅक्स नं. १३४/७/जीबी– १, तळ मजला, बिल्डींग नं. ब्लॉक बी व्हिस्टा बिल्डींग, स. नं. ७३२/२१ आरडी किंवा मॅटरोम म्हणून ओळखण्यात येणाऱ्या जमीनीच्य सर्वसामाईक भागावर बांघण्यात आलेली,जमिनीचे क्षेत्रफळ १३७५ एम२, नाईक वडो येथे स्थित, गाव पंचायत वेर्ला, तालुका उप–नोंदणीकरण जिल्हा बार्डेंझ, उत्तर गोवा यांच्या हद्दीत. २) फ्लॅट नं. बी ४, पंचायत हाऊस टॅक्स नं. १३४/७/एफबी–४, तळ मजला बिल्डींग नं. ब्लॉक बी, व्हिस्टा बिल्डींग, स. नं. ७३२/२९ आरडी किंवा मॅटरोम म्हणून ओळखण्यात येणाऱ्या जमीनीच्या सर्वसामाईक भागावर बांघण्यात आलेली, जमिनीचे क्षेत्रफळ १३७५ एम२, नाईव वडो येथे स्थित, गाव पंचायत वेर्ला, तालुका उप–नोंदणीकरण जिल्हा बार्डेझ, उत्तर गोवा यांच्या हद्दीत. फ्लॅटचे बांघकाम क्षेत्रफळ ११० चौ. मी., चटई क्षेत्रफळ ८० चौ. मी.(प्रत्येकी)
राखीव किंमत : रू. १, १७,००,०००/ – (रू. एक कोटी सतरा लाख फक्त) बयाणा : रु. ११,७०,०००/ – (रू. अकरा लाख सत्तर हजार फक्त)	राखीव किंमत : रू. १,५०,००,०००/– (रू. एक कोटी पन्नास लाख फक्त) बयाणा :रू. १५,००,०००/– (रू. पंघरा लाख फक्त)
सोसायटीचा खर्च आणि कलेक्टरची देणी लागू आहे	सुरक्षित धनको यांना माहीत नाही. इलेक्ट्रीसिटी, देखभाल कर, कर इ. देणे असल्यास ते भराव लागतील.
रू. ५०,०००/– (रु. पन्नास हजार फक्त) च्या पटीत	रू. ५०,०००/– (रु. पत्रास हजार फक्त) च्या पटीत
दि. २७/०९/२०२१, सायं. ०४.०० पर्यंत, सौ. शिल्पा वाघ, ॲक्सिस बँक लि., ३रा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी–१, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४००७०८ येथे.	दि. ११/१०/२०२१, सायं. ०५.०० पर्यंत,श्री.विश्वंबर अलोरेंकर, ॲक्सिस बँक लि., एएससी गोवा युनिट नं. ३११ व ३१२ व ३१४ व ३रा मजला, गेरा इम्पेरियम–॥, कदंब बस स्टॅण्ड मागे, पट्टो पणजी गोवा–४०३००४ येथे
दि. २९/०९/२०२१, स. ११.०० ते दु. १२.००, प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादित मुद्तवाढीसह वेब पोर्टल https://www.bankeauctions.com वर. ई– ऑक्शन निविदा प्रपत्र, ज्यामध्ये ई–ऑक्शन बीड फॉर्म, जाहीरनामा इ. आहे, ते सर्व वर नमूद केलेल्या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.	दि. १३/१०/२०२१, स. १९.३० ते दु. १२.३०, प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमयांदित मुदतवाढीसह वे पोर्टल https://www.bankeauctions.com वर. ई–ऑक्शन निविदा प्रपत्र, ज्यामध्ये ई–ऑक्श बीड फॉर्म, जाहीरनामा इ. आहे, ते सर्व वर नमूद केलेल्या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या वेबसाईटवर उपलब आहेत.
दि. ०९/०९/२०२१ आणि १५/०९/२०२१, दु. ०३.०० ते ०५.०० पर्यंत सौ. स्नेहा मन्ना/श्री. विश्वंबर अलोरेंकर - बॅंकेचे अधिकृत अधिकारी यांच्याशी पूर्वनियोजित भेटीच्या वेळेनुसार संपर्क साधावा.	दि. ०९/०९/२०२१ आणि १६/०९/२०२१, दु. ०४.०० ते ०५.०० पर्यंत, बॅंकेचे अधिकृत अधिकार श्री. विश्वंबर अलोरेंकर/श्री. वासु देवर – मो. ९३७०७९९६१४/ ८८५०८४५६७२ यांच्याश पूर्वनियोजित भेटीच्या वेळेनुसार संपर्क साधावा.
रु. २५०/–डीडी/ पे ऑर्डर ऑक्सिस बँक लि., यांच्या नावे लोन अकाऊंट नं. LPR032701704777 मुंबई येथे देय	रू. २५०/–डीडी/ पे ऑर्डर ऑक्सिस बँक लि., यांच्या नावे लोन अकाऊंट नं. PHR01800270173 गोवा येथे देय
लिलावाच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत	लिलावाच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत
प्रस्ताव स्वीकृतीनंतर कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत जमा करावयाची आहे.	प्रस्ताव स्वीकृतीनंतर कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत जमा करावयाची आहे.
प्रस्ताव/ विक्री निश्चित झालेल्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत	प्रस्ताव/ विक्री निश्चित झालेल्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत
दि. २४/०१/२०१८	दि. ०८/०२/२०१९
दि. २४/०१/२०१८ रोजीच्या १३(२) नोटीसीनुसार रू. १,२६,४५,२०३/– + दि. २०/०१/२०१८ पासूनचे भविष्यातील व्याज आणि आकार	दि. ०८/०२/२०१९ रोजीच्या १३(२) नोटीसीनुसार रू. ८४,०४,१४५/– (रूपये चौऱ्याऍशी लाख चार हजार एकशे पंचेचाळीस फक्क्त)+ दि. ०८/०२/२०१९ पासूनचे भविष्यातील व्याज आणि आकार
दि. १०/०८/२०१८	दि. १८/१२/२०२०
CONTRACT PRODUCT CONTRACT PROF	
	 १) सी. सुवर्णा एम. वाकोते, २) श्री. मंदार चाकोते फलॅंट नं. ए-५, २रा मजला, आदिनाथ सीएवएसएल बिल्डींग, सीएस२/३५१ वर बांधण्यात आलेली, एसएम रोड, युनियन बैंकेच्या पुढे, ॲन्टॉम हिल, माटुंगा, वडाला पूर्व ४०००३७. घटई क्षेत्रफळ ९०० चौ.फू. राखीव किंमत : रू. १,१७,००,०००/- (रू. एक कोटी सतरा लाख फक्त) बयाणा : रू. ११,७०,०००/- (रू. एक कोटी सतरा लाख फक्त) बयाणा : रू. ११,७०,०००/- (रू. अकरा लाख सत्तर हजार फक्त) सोसायटीचा खर्च आणि कलेक्टरची देणी लागू आहे रू. ५०,०००/- (रू. पन्नास हजार फक्त) च्या पटीत दि. २७/०९/२०२१, सायं. ०४.०० पर्यंत, सी. शिल्पा वाघ, ॲक्सिस बँक ति., ३रा मजला, गिगप्लेक्स, एनपीसी-१, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४००७०८ येथे. दि. २९/०९/२०२१, स. १९.०० ते दु. १२.००, प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमयादित मुद्तवाढीसह वेव पोर्टल https://www.bankeauctions.com वर. ई- ऑक्शन निविदा प्रपत्र, ज्यामध्ये ई-ऑक्शन बीड फॉर्म, जाहीरनामा इ. आहे, ते सर्व वर नमूद केलेल्या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. दि. ०९/०९/२०२१ आणि १५/०९/२०२१, दु. ०३.०० ते ०५.०० पर्यंत सौ. स्नेहा मन्ना/श्री. विश्वंबर अलोरंकर - बैंकेचे अधिकृत अधिकारी यांच्याशी पूर्वनियोजिल मेटीच्या वेळेनुसार संपर्क साधावा. र. २५०/-डीडी/ पे ऑर्डर ॲक्सिस् बँक लि., यांच्या नावे लोन अकाऊंट नं. LPR032701704777 मुंबई येथे देय तिलावाच्या तारखेपासून ७५ दिवसांच्या आत प्रस्ताव स्वीकृतीनंतर कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत जमा करावयाची आहे. प्रस्ताव न्वीकृतीनंतर कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत जमा करावयाची आहे. प्रस्ताव / विक्री निश्चित झालेल्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत दि. २४/०१/२०१८ रो जीच्या १३(२) नोटीसीनुसार रू. १,२६,४५०१/२०१८ दि. २४/०१/२०१८ रो जीच्या १३(२) नोटीसीनुसार रू. १,२६,४५०२/२०१८ रो जीच्या १३(२) नोटीसीनु भविष्यातील व्याज आणि आकार

prescribed above, the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/ objections, if any received by the Society shall be dealt with in the manner provided under the Society's Bye-laws. Date: 07/09/2021 Place : Mumbai

(fifteen) days from the publication of

this Notice with copies of such

the neri

For and on behalf of **"BHANDUP SIDDHIVINAYAK CHS LTD"** Hon Secretary

जे संबंधित

असतील त्यांनाच सचना घ्यावी की. आमचे अशिल निरु राजेश आर्या, मयत सरुपचंद आर. जैन यांची मुलगी, वारसदार किंवा कायदेशीर प्रतिनिधी यांनी आम्हाला असे कळवले आहे की, त्यांनी त्यांचे वडील आणि जमिन मालकांद्वारे निष्पादित आणि निर्माण मुंबई शहराचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील भुलेश्वर विभागाचा क्लेक्टर्स ओल्ड क्र.२१ व२ ३, १४७ व १६७ , जूना सर्वे क्र. २/१२१४, नवीन सर्वे क्र. ३ संलग्नीत सी.एस क्र.१०३ धारक जमिनीच्या प्लॉटवर बांधकामीत ६५१, गिरगाव रोड, धोबी तलाव, मुंबई ४००००२ येथे स्थित करंजीया इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील रुम क्र. १७ (मिळकत) च्या संदर्भातील मूळ करार व दस्तावेज हरवले/गहळ झाले आहे. वरीलसदर दस्तावेज आमच्या अशिलांद्वारे अथक प्रयत्नानंतरही शोधून सापडले नाही. आमच्या अशिलांनी ०३/०९/२०२१ रोजीच्या इंटिमेशन क्र.२४८९/२०२१ अंतर्गत समता नगर पोलिस स्टेशन, कांदिवली पूर्व, मुंबई येथे गहाळ दस्तावेजाचे इंटिमेशन दाखल केले आहे. पूढे सूचना घ्यावी की, कोणतीही व्यक्ती, संस्था (वित्तिय किंवा अन्यकाही) ज्यांना सदर फ्लॅटच्या संदर्भात कोणताही दावा किंवा हक जसे की वारसाहक, शेअर, विक्री, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेट, कब्जा किंवा भार जर असल्यास तसे निम्नस्वाक्षरीकारांना त्याच्या / तिच्या/ त्यांच्या दाव्यांच्या सर्व पुष्ठ्यर्थ दस्तावेजांसह या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत कळवावे कसूर केल्यास आम्ही तशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण केले जातील आणि तशा व्यक्तींचे तसे दावे असल्यास ते त्यागीत मानले जातील आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक नसेल. प्रेम पांडे

कामधेनू असोसिएट्स - वकिल आणि कायदेशीर सल्लागार # १३-१४, गोकुळ होरीझोन, गुंडेचा थ्रिलीमच्या समोर, ठाकुर गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१ दूरध्वनी+९१ ९५९४४ ०६७८९ दिनांक: ०७/०९/२०२१

हिंदुस्तान हार्डी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय -प्लॉट क्र. सी-१२, म.औ.वि.क्षे., अंबड, नाशिक, महाराष्ट्र- ४२२०१०. सीआयएन - एल२९३००एमएच१९८२पीएलसी०२८४९८ संकेतस्थळ -www.hhardys.com ई-मेल -co@hhardys.com दूरध्वनी - ०२५३-२३८२११८, फॅक्स -०२५३-२३८२५२८

सूचना

याद्वारे असे सूचित करण्यात येते की, हिंदुस्तान हार्डी लिमिटेडच्या सदस्यांची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी व्हीडिओ कान्फरन्स (''व्हीसी'') / इतर दृकश्राव्य माध्यम (''ओएव्हीएम'') द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेसाठीच्या नोटीशीमध्ये दिल्यानुसार कामकाज करण्यासाठी आयोजित केलीआहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाने दिनांक ५ मे, २०२० जारी केलेले सर्वसाधारण परिपत्रक यांच्यासह दिनांक ८ एप्रिल, २०२० रोजीचे, दिनांक १३ एप्रिल, २०२० रोजीचे आणि १३ जानेवारी, २०२१ चे सर्वसाधारण परिपत्रक (यापुढे या सर्वांचा उल्लेख एमसीए परिपत्रके असा केला जाईल), तसेच भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने (सेबी परिपत्रक) दिनांक १२ मे, २०२० रोजी काढलेले परिपत्रक क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९ व १५ जानेवारी, २०२१ चे परिपत्रक नसार ज्या समभागधारकांनी आपला ई-मेल पत्ता कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपण्टस यांच्याकडे नोंदवला आहे. अशाच समभागधारकांना कंपनीच्या २०२०–२१ या वित्तीय वर्षाच्या वार्षिक अहवाला (''वार्षिक अहवाल'') सोबतच सर्वसाधारण सभेची नोटीस इलेक्टॉनिक माध्यमातन पाठविण्यात येत आहे. शिवाय तो कंपनीच्या संकेतस्थळावर अर्थात www.hhardys.com आणि राष्ट्रीय डिपॉझिटर्स सर्व्हिसेस लिमिटेड (एनएसडीएल) च्या https://www.evoting.nsdl.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१५ नुसार सुधारणा करण्यात आलेल्या कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ मधील नियम २० आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सूचिबद्ध उत्तरदायित्त्व आणि अपेक्षा प्रकटन) विनियमन, २०१५ मधील विनियमन ४४ नुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीमध्ये देण्यात आलेल्या सर्व ठरावांनर सदस्यांना. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून, एनएसडीएलने पुरविलेल्या, इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीचा (दूरस्थ ई-मतदान) वापर करून त्यांचे मतदान करता येईल यावे यासाठी कंपनीने सुविधा पुरविली आहे आणि अशा मतदानाद्वारे ो आपला व्यवहार करू शकतील.

ई-मतदान शनिवार, २५.०९.२०२१ रोजी सुरू होईल आणि मंगळवार, २८.०९.२०२१ रोजी समाप्त होईल. सदर दिनांक आणि वेळेनंतर ई-मतदानानाला परवानगी राहणार नाही आणि पोर्टल ब्लॉक केले जाईल. ठरावावर एकदा मतदान केल्यानंतर पर्यायाने नंतर त्यात बदल करता येणार नाही

दिनांक २२ सप्टेंबर, २०२१ (कट ऑफ तारीख) रोजी कंपनीच्या भरणा झालेल्या इक्विटी समभाग भांडवलामध्ये असलेल्या इक्विटी समभागांच्या प्रमाणात सदस्यांना मतदान अधिकार राहतील. या कट ऑफ तारखेला कंपनीचा सदस्य असलेला कोणताही व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीमध्ये देलेल्या सर्व ठरावांवर दरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये मतदानासाठी पात्र राहील

व्हीडिओ कॉन्फरन्स किंवा इतर दुकश्राव्य माध्यमाद्वारे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेला उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी दूरस्थई-मतदानाद्वारे मतदान केले नाही अशा सदस्यांना सभेमध्ये मतदान करण्याचा हक्क बजावता येईल. सभेपूर्वी दूरस्थ ई−मतदान पद्धतीने मतदान केलेल्या सदस्यांना सभेला उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही.

नोटीस बजावल्यानंतर कोणताही व्यक्ती, ज्याने कंपनीचे समभाग प्राप्त केले आहेत आणि कंपनीचा सदस्य बनला आहे आणि कट ऑफ तारखेला समभाग असतील, असा व्यक्ती evoting@nsdl.co.in येथे विनंती पत्र पाठवून लॉग ईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, दूरस्थ ई-मतदानासाठी एनएसडीएलकडे तुम्ही जर आधीच नोंदणी केली असेल तर युजर आयडी आणि पासवर्ड यांचा वापर करून तुम्ही तुमचे मतदान करू शकता. जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसला असाल तर www.evoting.nsdl.com वर उपलब्ध असलेल्या ''फोरगॉट युजर्स डिटेल्स / पासवर्ड'' या पर्यायाचा वापर करून तुम्ही पुन्हा पासवर्ड मागवू शकता.

ई-मतदानाची प्रक्रिया उचित आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी मेसर्स पारीख ॲण्ड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव यांच्या श्रीमती जिग्यासा एन. वेद (सदस्यत्व क्र. एफसीएस ६४८८) किंवा त्यांच्या अनुपस्थितीत श्री. मितेश धबलीवाला (सदस्यत्व क्र. एफसीएस ८३३१) यांची परिनिरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.परिनिरीक्षकाच्या अहवालासोबत जाहीर झालेला निकाल कंपनीच्या www.hhardys.coi या संकेतस्थळावर आणि एनएसडीएलच्या संकेतस्थळावर ठेवला जाईल आणि कंपनीचे समभाग सूचीबद्ध असलेल्या बीएसई लिमिटेड यांना कळविला जाईल

ई-मतदानासंदर्भात काही प्रश्न असल्यास, कृपया श्री मायकेल माँटेरो, संचालक, मेसर्स सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्ल्हिंसेस प्रा. लि., दूध्वनी क्र. ०२२-२८५२०४६१/६२ वर, ई-मेल पत्ता service@satellitecorporate.com वर संपर्क साधता येईल.

	हिंदुस्थान होडा लिमिटडप संयालक मंडळ
	यांच्या आदेशान्वये
	स्वाक्षरी
	देवकी सरन
स्थळ : मुंबई	कार्यकारी संचालिका आणि मुख्य वित्तीय अधिकारी
दिनांक : ०४ सप्टेंबर, २०२१	डीँआयएन : ०६५०४६५३

अ. क्र १ साठी : विक्रीच्या नियम व अटीच्या संपूर्ण तपशीलाकरिता कृपया सुरक्षित धनकोची वेबसाईट https://www.axisbank.com/auction-retail पहावी. मालमत्तेच्या पाहाणीकरीता इतर कोणत्याही मदतीकरीता इच्छुक बोलीदाराने सौ. स्नेहा मन्ना/श्री वासु देवर/ श्री अभिषेक पवार यांच्याशी मो: ९९३३८१३७१५/८८५०८४५६७२/९०२९६७१२५५, ईमेल sneha.manna @axisbank. com/vasu.devar@axisbank.com/abhishek1.pawar@axisbank.com यांच्याशी बॅकेच्या वेळेत स. ११.३० ते दु. ३.०० दरम्यान संपर्क साधावा. प्रस्ताव हस्तांतरीत करता येणार नाही.

अ. क्र २ साठी : विक्रीच्या नियम व अटीच्या संपूर्ण तपशीलाकरिता कृपया सुरक्षित धनकोची वेबसाईट https://www.axisbank.com/auction-retail पहावी.मालमत्तेच्या पाहाणीकरीता इतर कोणत्याही मदतीकरीता इच्छुक बोलीदाराने बँक अधिकारी श्री. विश्वंबर अलोरेंकर / श्री. वासु देवर मोबा :९३७०७९९६१४ / ८८५०८४५६७२, ॲक्सिस बँक लि., एएससी गोवा, युनिट नं. ३११ व ३१२ व ३१४ व ३रा मजला, गेरा इम्पेरियम-II, कदंब बस स्टॅण्ड **मागे, पट्टो पणजी, गोवा–४०३००४** या शाखेशी संपर्क साधावा

दिनांक : ०७/०९/२०२१ स्थळ : ऐरोली, नवी मुंबई

सही∕−
अधिकृत अधिकारी,
ॲक्सिस बँक लि.